

July 5, 2023

BSE Limited

Scrip Code: 543287

Debt Segment - 974163, 974199, 974473, 974511

National Stock Exchange of India Limited

Trading Symbol: LODHA

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement-Corrigendum to the Notice of the 28th Annual General Meeting (AGM) of the Company scheduled to be held on Friday, September 15, 2023 at 3:30 p.m. (IST) through Video Conference ('VC') / Other Audio Video Means ('OAVM')

In continuation to our letter dated July 4, 2023 submitting the Corrigendum to the Notice convening the 28th AGM of the Company to be held on Friday, September 15, 2023 at 3:30 p.m. (IST), Video Conference ('VC') / Other Audio Video Means ('OAVM'), please find enclosed herewith the newspaper clippings in the following newspapers regarding the corrigendum to the Notice issued to the shareholders:

- 1. Business Standard, All India Edition in English;
- 2. Navshakti, Mumbai Edition in Marathi

This is for your information and record please.

Thanking you,

Yours faithfully,

For Macrotech Developers Limited

Sanjyot Rangnekar Company Secretary & Compliance Officer Membership No. F4154

Encl: As above

Rend Off : 48 Kandiyli Industrial Estate Kandivli (W), Mumbai 400 067. Tel: 022 - 6647 4444 / E-mail: investors@ipca.com / Website: www.ipca.com NOTICE

The 73rd Annual General Meeting (AGM) of the Members of Ipca Laboratories Limited will be held on Thursday, 10th August, 2023 at 3.30 p.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI) from time to time to transact the business set out in the notice calling the AGM. Members attending the AGM through VC OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act

In compliance with the aforesaid circulars, the Notice of the AGM and the Financial Statements for the financial year 2022-23 along with the Reports of the Board of Directos and Auditors and other documents required to be attached thereto (collectively referred as "Annual Report") will be sent only by email to all the members of the Company whose email addresses are registered with the Company Registrars and Share Transfer Agents (RTA) or Depository Participants (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.ipca.com, the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e., BSE Limited (www.bseindia.com) and The National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and National Securities Depository Services Ltd. (NSDL www.evoting.nsdl.com

The Company is pleased to provide its members with the facility to exercise the right to vote on the agenda items as stated in the notice of the Annual Genera Meeting by electronic means and the business may be transacted through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL) Additionally the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting/e-voting at the AGM has been provided in the Notice of AGM which will be sent by email shortly

Manner of registering / updating e-mail address as well as bank details for receiving the Annual Report and dividends when declared thru Bank transfer: Shares held in Physical Mode: Please send an email to the Company at investors@ipca.com or RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in mentioning the Registered Folio Number, E-mail Address, self-attested copy of the PAN Card Address proof (Aadhar Card / Voter ID Card / passport /utility bill) and contact

Number (3) IFSC Code (4) MICR number (5) Cancelled cheque leaf. Shares held in Demat Mode: Please contact your DP and register your e-mai address and bank account details in your demat account as per the process advised by your DP.

number, bank account particulars – (1) Bank Name and Address (2) Bank Account

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting / e-voting during the AGM.

lease write to the Company for any assistance in this matter By Order of the Board

For Ipca Laboratories Limited Mumbai Harish P Kamath July 5, 2023 Corporate Counsel&Company Secretary

2 COMMERCIAL

BRG IRON & STEEL COMPANY PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) EARLIER CIN: U27101WB2002PTC09549 NEW CIN: U27101UP2002PTC168863 LIQUIDATOR - CA. KANNAN TIRUVENGADAM

(Reg. No. IBBI/IPA-001/IP/P00253/2017-18/10482) Notice is hereby given to the public in general under the Insolvency and Bankruptcy Code 2016 and regulations thereunder, that the Not Readily Realizable Assets ("NRRA") identified and covered hereunder ("NRRA") of BRG IRON & STEEL COMPANY PRIVATE LIMITED (in iquidation) ("Corporate Debtor") stated in the table below is proposed to be sold, transferre or assigned under Regulation 37A read with Schedule I of the Insolvency and Bankrupto Board of India (Liquidation Process) Regulations 2016 through e-auction platform

The interested applicants may refer to the detailed Sale Process Memorandum available a https://www.brggroup.in and https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/

Date and time of e-auction :	03rd August 2023 from IST 11:00 Hrs to 17:00 Hrs
Last date for submission of Bid docs :	19th July 2023 up to IST 17:00 Hrs
Last date for submission of earnest money deposit	31st July 2023 up to IST 17:00 Hrs
Refundable Earnest Money Deposit	INR 10.00 Lakhs. (Rupees Ten Lakhs only)
Particulars of the asset identified as NRRA	
Niekal Osa (Ctas) Casas I visas at Visalibas atsassa	

Ore (Steel Scrap) Lying at Visakhapa Port, Gross Weight (as is evident from the ecords) - 10.289.96 Metric Tonnes. The actual quantity may differ

E-Auction will be held for sale of the Asset Lot of the Corporate Debtor on an "AS IS WHERE IS BASIS" "AS IS WHAT IS BASIS" "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" without any representation, warranty or indemnity and will be conducted "online" and sale or transfer shall take place after consultation with SCC.

This notice shall be read in conjunction with the Sale Process Memorandum which i available at https://www.brggroup.in.

*Disclaimer: The Advertisement purports to ascertain the interest of Bidders and does no create any kind of binding obligation on the part of the Liquidator. The Liquidator reserves the right to amend and/or annul this invitation including any timelines or the process involved erein, without giving reasons, at any time, and in any respect. Any such amendment in the invitation, including the aforementioned timelines, shall be notified on the website of the Corporate Debtor at www.brggroup.in. and https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/

CA KANNAN TIRLIVENGADAM Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00253/2017-18/10482 Liquidator for BRG IRON & STEEL COMPANY PRIVATE LIMITED Address: Netaji Subhas Villa, 18 Karunamoyee Ghat Road Flat 3C, Kolkata 700082, West Bengal, India E-mail: liquidation.brg@gmail.com Place : Kolkata AFA valid till 12th December 2023 Date : July 05th 2023

1 **TATA TATA POWER**

(Corporate Contracts Department

Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (F), Mumhai 400 050

Maharashtra, India (Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

he Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest from eligible

parties for "Outline agreement for Civil Maintenance Works at Mundra Power Plant,

For details of pre-qualification requirements, purchasing of tender document, bid

security, etc., please visit Tender section of our website (URL:

https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible parties willing to

participate may submit their expression of interest along with the tender fee on or before

■LODHA

MACROTECH DEVELOPERS LIMITED

Regd. Off.: 412, Floor-4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road.

Horniman Circle, Fort, Mumbai-400001

Corp. Off: Lodha Excelus, L 2 Apollo Mills Compound, N M Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai 400 011

CIN L45200MH1995PLC093041 Website: www.lodhagroup.ir

Email: investor.relations@lodhagroup.com Tel.: +91 22 6773 7373

CORRIGENDUM

NOTICE OF 28th ANNUAL GENERAL MEETING

This is a corrigendum, to the Notice of 28th Annual General Meeting of the Company to be held

through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') on Friday, September

September 15, 2023 (both days inclusive) to "Saturday, September 9, 2023 to Friday, September 15, 2023 to Friday, September 20, 2023 to Friday, September 20

Saturday, September 9, 2023 to Friday, September 15, 2023 (both days inclusive).

on the website of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in/.

Accordingly, the Register of Member and Share Transfer Books of the Company will remain closed from

The Copy of the Corridendum is also available on the Company's website www.lodhagroup.in and

For Macrotech Developers Limited

Company Secretary & Compliance Officer

Weighted Average Cost of

Sanjyot Rangneka

By this corrigendum, the Book Closure date is changed from "Friday, Sep

Guiarat for Two Years." (Tender Ref. No.: CC23PMR009)

CREAMLINE DAIRY PRODUCTS LIMITED

CIN: U15201TG1986PLC006912 Registered Office: 6-3-1238/B/21, Asif Avenue, Raj Bhavan Road, Somajiguda, Hyderabad, Telangana 500082. Website: www.creamlinedairv.com Ph.:+91-40-23412323 Fax: +91-40-23323353 Email: jersey@godrejcdpl.com

NOTICE OF THE 36[™] (THIRTY-SIXTH) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 36th (Thirty Sixth) Annual General Meeting ("AGM") o the Shareholders of Creamline Dairy Products Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, 28" July, 2023 at 12.30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business, as set out in the Notice of the AGM, which, along with the Annual Report for the Financial Year 2022-23, will be sen separately to all the Shareholders at their registered addresses.

In compliance with the provisions of the Companies Act, 2013, the Rules frame thereunder and vide Ministry of Corporate Affairs Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021 and 5th May, 2022 (collectively referred to as **"MCA** Circulars") the Company intends to send electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 to all the Shareholders whose e-mai addresses are registered with the Company / Depository Participants. The same will also be made available on the Company's website at (www.creamlinedairy.com).

Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM Shareholders attending through VC / OAVM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Shareholders who have not registered their e-mail addresses are requested to ge their e-mail addresses registered, by writing to the Company at cdpl.secretarial@godrejcdpl.com, along with a copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card and self-attested copy of any document (e.g., Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) ir support of the address of the Shareholder. Shareholders holding shares in dematerialized form are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s). Ir case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to the Company at cdpl.secretarial@godrejcdpl.com and/or the Company's Registrar & Share Transfer Agent, viz., XL Softech Systems Limited at xlfield@gmail.com.

> By order of the Board of Directors of Creamline Dairy Products Limited

Place : Hyderabad This Corrigendum should be read in conjunction with the original Newspaper Advertisement published Date: 5th July. 2023 on June 29, 2023 and July 1, 2023 regarding information of 28" Annual General Meeting of the Company. All other contents of the aforesaid newspaper advertisements shall remain unchanged.

Bhupendra Suri

Range of acquisition price: Lowest

Whole-Time Director & Chief Executive Officer

THIS IS A PUBLIC ANNOUCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. THIS PUBLIC ANNOUNCEMENT IS NOT INTENDED FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

Date: July 4, 2023

15, 2023 at 3:30 pm (IST).

Greenchef® GREENCHEF APPLIANCES LIMITE

titled "History and Corporate Structure" beginning on page 167 of this Prospectus.

Registered Office: No. 477 E, IV Phase, Peenya Industrial Area, Bangalore - 560 058, Kanrataka, India. Tel No: +91-80-29564495; E-mail: info@greenchef.in Website: www.greenchef.in; CIN: U29300KA2010PLC054118 Contact Person: Aarti Panigrahi, Company Secretary & Compliance Officer

OUR PROMOTERS: SUKHLAL JAIN, PRAVEEN KUMAR SUKHLAL JAIN, VIKAS KUMAR SUKHLAL JAIN, HITESH KUMAR JAIN AND VIKAS KUMAR SUKHLAL JAIN HUF

BASIS OF ALLOTMENT

.
INITIAL PUBLIC ISSUE OF 61.63.200 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH (THE "EQUITY SHARES") OF GREENCHEF APPLIANCES LIMITED ("OUR COMPANY" OR "GREENCHEF" OR "THE ISSUER") AT AN ISSUE PRICE OF ₹ 87 PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UP TO ₹ 5.361.98 LAKHS ("PUBLIC ISSUE") OUT OF WHICH 3,12,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹ 87 PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING ₹271.44 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE PUBLIC ISSUE LESS MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 58,51,200 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹87 PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UPTO 5,090.54 LAKHS IS HEREIN AFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE PUBLIC ISSUE AND NET ISSUE WILL CONSTITUTE 26.48% AND 25.14% RESPECTIVELY OF THE POST- ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS RS.10 AND ISSUE PRICE IS RS. 87. THE ISSUE PRICE IS 8.70 TIMES OF THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE ANCHOR INVESTOR ISSUE PRICE: RS. 87 PER EQUITY SHARE THE ISSUE PRICE IS 8.70 TIMES OF THE FACE VALUE

BID/ ISSUE PERIOD

ANCHOR INVESTOR BIDDING DATE WAS: THURSDAY, JUNE 22, 2023 BID / ISSUE OPENED ON: FRIDAY, JUNE 23, 2023 BID / ISSUE CLOSED ON: TUESDAY, JUNE 27, 2023

RISKS TO INVESTORS:

- We operate in highly competitive markets, and the scale and resources of some of our competitors may allow them to compete more effectively than we can, which could result in a loss of our market share and a decrease in our net revenues and profitability.
- The Merchant Banker associated with the Issue has handled 25 public issues in the past three years out of which 1 Issue closed below the Issue Price on listing date Average cost of acquisition of Equity Shares held by the Individual Promoters is:

or. No.	Name of the Promoters & Sening Shareholders	Average cost of Acquisition (iii <)"
1.	Sukhlal Jain	8.33
2.	Praveen Kumar Sukhlal Jain	19.07
3.	Vikas Kumar Sukhlal Jain	0.52
4.	Hitesh Kumar Jain	10.42
5.	Vikas Kumar Sukhlal Jain HUF	19.52

and the Issue Price at the upper end of the Price Band is Rs. 87 per Equity Share

O. M. Marrie of the Dre

- The Price/ Earnings ratio based on Diluted EPS for Fiscal 2022 and for December 31, 2022 for the company at the upper end of the Price Band is 193.33 and 14.57 respectively
- Weighted Average Return on Net worth for Fiscals 2022, 2021 and, 2020 is 2.77% and Return on Networth for December 31, 2022 is 16.85% • The Weighted average cost of acquisition of all Equity Shares transacted in the last one year, 18 months and three years from the date of Prospectus is as given below:
- Upper end of the Price Band (Rs. 87) is 'X" Price - Highest Price (in Rs.) Last 1 year/ Last 18 months/ Last 3 years Nil The Weighted average cost of acquisition compared to floor price and cap price

Types of transactions	Weighted average cost of acquisition (₹ per Equity Shares)	Floor price* (i.e. ₹ 82)	Cap price* (i.e. ₹ 87)
WACA of Primary Issuance (except for bonus issue) (exceeding 5% of the pre issue capital)	NA	NA	NA
WACA for secondary sale / acquisition (exceeding 5% of the pre issue capital)	NA	NA	NA
WACA of past 5 primary issuances / secondary transactions in last 3 years	Nil	Not Defined	Not Defined

**Post adjustment of bonus shares

PROPOSED LISTING: JULY 06, 2023*

The Issue was being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b)(l) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, as amended, wherein not more than 50% of the Net Issue was available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", the "QIB Portion"), Our Company in consultation with the Book Running Lead Managers has allocated upto 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SERLICOR Regulations ("Anchor Investor Portion"). Further not less than 15% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Net Issue was made available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI (ICDR) Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. All potential Bidders (except Anchor Investors) were required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID in case of RIBs using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors were not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" beginning on page 288 of the Prospectus.

The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the Disclaimer clause pertaining to NSE. For the purpose of this Issue, the Designated Stock Exchange will be the National Stock Exchange of India Limited. The trading is proposed to be commenced on or about July 06, 2023*

*Subject to the receipt of listing and trading approval from the NSE (NSE Emerge). The bidding for Anchor Investors opened and closed on Thursday, June 22, 2023. The Company received 9 Anchor Investors applications for 23.13.600 Equity Shares. The Anchor Investor Allocation price was finalized at Rs. 87 per Equity Share. A total of 17,52,000 Equity Shares were allotted under the Anchor Investors portion aggregating to

The Issue (excluding Anchor Investors Portion) received 85,524 Applications for 25,79,96,800 Equity Shares (after bid not banked cases and before technical rejection) resulting 58.49 times subscription (including reserved portion of market maker). The details of the Applications received in the Issue from various categories are as under

(before technical rejections): Detail of the Applications Received (excluding Anchor Investors Portion):

Sr.		No. of	No. of Equity	Equity Shares Reserved	No. of times	Amount
No.		Applications	Shares applied	as per Prospectus	Subscribed	(in Rs.)
1	Market Maker	1	3,12,000	3,12,000	1.00	2,71,44,000
2	QIB (excluding Anchor investor portion)	28	4,96,09,600	11,71,200	42.3579	4,31,60,35,200
3	Non Retail Investor	3,164	8,46,97,600	8,78,400	96.4226	7,35,57,20,000
4	Retail Individual Investors	80,309	12,84,94,400	20,49,600	62.6924	11,17,82,99,200
	TOTAL	85,524	25,79,96,800	44,11,200	58.49	22,44,57,21,600

Final Demand: A summary of the final demand as per NSE as on the Bid/ Issue Closing Date at different Bid prices is as under:

Sr. No. Bid Price		Bids Quantity	% of Total	Cumulative Total	% Cumulative Total
1	82 27,88,800		0.95	27,88,800	0.95
2	83	48,000	0.02	28,36,800	0.97
3	84	14,400	0.00	28,51,200	0.97
4	85	1,76,000	0.06	30,27,200	1.03
5	5 86 1,18,4		0.04	31,45,600	1.07
6	87	22,41,20,000	76.33	22,72,65,600	77.40
7	9999 6,63,60,000		22.60	29,36,25,600	100.00
	TOTAL	29,36,25,600	100.00		

The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange, being National Stock Exchange of India Limited (NSE Emerge) on July 03, 2023. 1) Allotment to Retail Individual Investors (After Technical Rejections)

The Basis of Allotment to the Retail Individual Investors, who have Bid at cut-off Price or at or above the Issue Price of Rs. 87 per Equity Share, was finalized in consultation with NSE. The category has been subscribed to the extent of 61.62 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 20,49,600 Equity Shares to 1281

Successful applicants. The details of the basis of Alloutient of the Said Category are as under.								
No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications Received	% of Total	Total No. of Shares Applied	% to Total	No. of Equity Shares Allotted per Applicant	Ratio	Total No. of Shares Allotted	
Retail Individual Investors	78,936	100.00	12,62,97,600	100.00	1600	8:493	20,49,600	

2) Allotment to Non-Institutional Investors (After Technical Rejections)

The Basis of Allotment to the Non-Institutional Investors, who have bid at the Issue Price of Rs. 87 per Equity Share or above, was finalized in consultation with NSE. The category has been subscribed to the extent of 93.10 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 8,78,400 Equity Shares to 365 successful applicants. The details of the Basis of Allotment of the said category are as under (Sample Basis)

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications Received	% of Total	Total No. of Shares Applied in Each Category	% to Total	No. of Equity Shares Allotted per Applicant	Ratio	Total No. of Shares Allotted
3,200	1780	57.11	56,96,000	6.97	1,600	38:1780	60,800
4,800	279	8.95	13,39,200	1.64	1,600	9:279	14,400
6,400	92	2.95	5,88,800	0.72	1,600	4:92	6,400
8,000	105	3.37	8,40,000	1.03	1,600	6:105	9,600
9,600	32	1.03	3,07,200	0.38	1,600	2:32	3,200
11,200	69	2.21	7,72,800	0.95	1,600	5:69	8,000
1,12,000	5	0.16	5,60,000	0.68	1,600	4:5	6,400
1,13,600	16	0.51	18,17,600	2.22	1,600	12:16	19,200
1,15,200	17	0.55	19,58,400	2.39	1,600	13:17	20,800
1,16,800	4	0.13	4,67,200	0.57	1,600	3:4	4,800
1,18,400	2	0.06	2,36,800	0.29	1,600	1:1	3,200
1,20,000	3	0.10	3,60,000	0.44	1,600	2:3	3,200
11,50,400	1	0.03	11,50,400	1.41	12,800	1:1	12,800
11,90,400	1	0.03	11,90,400	1.46	12,800	1:1	12,800
12,64,000	1	0.03	12,64,000	1.55	12,800	1:1	12,800
17,23,200	1	1 0.03 17,23,200 2.11 19,200		1:1	19,200		
24,00,000	1	1 0.03 24,00,000 2.93 25,600		25,600	1:1	25,600	
28,72,000	1	0.03	28,72,000	3.51	30,400	1:1	30,400
29,28,000	1	0.03	29,28,000	3.58	32,000	1:1	32,000

3) Allotment to QIBs excluding Anchor Investors (After Technical Rejections)

accordance with the SEBI (ICDR) Regulations. This represents upto 60% of the QIB Category.

Allotment to QIBs, who have bid at the Issue Price of Rs. 87 per Equity Share or above, has been done on a proportionate basis in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 42.36 times of QIB portion. The total number of Equity Shares allotted in the QIB category is 11.71.200 Equity Shares, which were allotted to 28 successful Applicants.

CATEGURY	FIS/BANKS	MIF.2	10.2	NRLC.2	AIF	FPC	VC'S	IUIAL
QIB	96,000	•	9,600	6,30,400	1,45,600	2,89,600	•	11,71,200

4) Allotment to Anchor Investors (After Technical Rejections) The Company in consultation with the BRLM has allocated 17,52,000 Equity Shares to 9 Anchor Investors at the Anchor Investor Issue Price of Rs. 87 per Equity Shares in

CATEGORY	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPC	OTHERS	TOTAL	
ALLOTMENT	-	-	-	6,97,600	4,68,800	5,85,600	-	17,52,000	

The Board of Directors of our Company at its meeting held on July 03, 2023 has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange, being NSE and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advice Cum Refund Intimation will be dispatched to the address of the investors as registered with the depositories. Further, instructions to the SCSBs have been dispatched / mailed for unblocking of funds and transfer to the Public Issue Account on or before July 04, 2023. In case the same is not received within ten days, investors may contact the Registrar to the Issue at the address given below. The Equity Shares allotted to the successful allottees shall be uploaded on July 04, 2023 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is in the process of obtaining the listing and trading approval from NSE and the trading of the Equity Shares is expected to

commence trading on July 06, 2023. Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated June 30, 2023 filed with the Registrar of Companies, Karnataka, Bangalore ("RoC")

INVESTORS. PLEASE NOTE

The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the Issue, Link Intime India Private Limited at website: www.linkintime.co.in All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and copy of the Acknowledgment Slip received from the Designated Intermediary and payment details at the address given below:



LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED

Address: C-101, 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai 400 083, Maharashtra, India Tel. No.: +91 810 811 4949; Website: www.linkintime.co.in; Email: greenchef.ipo@linkintime.co.in; CIN: U67190MH1999PTC118368;

Investor Grievance Email: greenchef.ipo@linkintime.co.in Contact Person: Shanti Gopalkrishnan: SEBI Regn. No.: INR000004058

On behalf of Board of Directors **Greenchef Appliances Limited**

Place: Bangalore Date: July 04, 2023

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF GREENCHEF APPLIANCES LIMITED.

Praveen Kumar Sukhlal Jair Managing Director

Disclaimer: Greenchef Appliances Limited has filed the Prospectus with the RoC on June 30, 2023 and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of the BRLM, Hem Securities Limited at www.hemsecurities.com and the Company at www.greenchef.in, and shall also be available on the website of the NSE and SEBI Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see "Risk Factors" beginning on page 24 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act of 1934, as amended (the united States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being Issued and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such Issues and sales are made. There will be no public Issuing in the United States

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🖚 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपूर्वात प्रकाशित द्यालेल्या क्रोणत्याई जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापवीं त्यांर्न स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालया किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणाः नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

OLD NAME WAS MS POOJA MAHADEV THIRLIMLIKHI AND AFTER MARRIAGE MY NEW NAME AND ADDRESS IS MRS TANLISHREE ALIAS POOJA SAGAR POL ,ADDRESS BUILDING NO 5,FLAT NO 403, MOHAN PALM, KATRAP ROAD NEAR RAUT CHOWK, BADLAPUR EAST THANE 421503 VIDE AFFIDAVIT NO 44A 610457 DATED 19-6-

I HAVE CHANGED MY NAME FROM SHARMILA SAKHARAM SARVANKAR TO SHARMILA PRABHAKAR NARKAR AS PER THE DOCUMENTS. CL-102 HAVE CHANGED MY NAME FROM

MANISHA CHANDRAKANT CHAVAN TO RUCHA MILIND PATANKAR AS PER AADHAR CARD NO: 3046 4479 0400. CL-110

I HAVE CHANGED MY NAME FROM MANJU / MANJU R PATEL / MANJU RAMJI PATEL TO MANJULA RAMJI PATEL AS PER DOCUMENTS. CL-110 A I HAVE CHANGED MY NAME FROM RATAN

TO RATANBEN GAJORA AS PER DOCUMENTS. CL-110 B I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH HAMIDABI MOHD. HANIF TO HAMIDA AMIN SHAIKH AS

CL-110 C

I HAVE CHANGED MY NAME FROM RUKHSANA BANO D/O TAHSILDAR TO RUKHSANA RAJJAB ALI KHAN AS PER DOCUMENTS. CL-110 D

DOCUMENTS.

CHANGE OF NAME

DOCUMENTS.

DOCUMENTS.

DOCUMENTS.

DOCUMENT

28TH, 2023

CARD

E LODHA
BUILDING A BETTER LIFE

मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड

कॉर्पो. कार्यालय : लोढा एक्सेलस, एल २ अपोली मिल्स कंपाऊंड, एनएम जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई ४०००११ सीआवएन : एल४५२००एमएच१९९५पीएलसी०९३०४१ वेबसाईट : <u>www.lodhagroup.in</u> ईमेल : <u>investor.relations@lodhagroup.com</u> दू: +९१ २२ ६७७३ ७३७३

शुध्दिपत्र

२८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ३.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अदर ऑड्रिअं

– व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या कंपनीच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसाठी हे गुघ्दिपत्र आहे. ह्या गुध्दिपत्रकाद्वारे, बुक क्लोजरची तारीख, 'गुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३ ते गुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही

दिवस धरून) पासून 'शनिवार ९ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस धरून) अर्श बदलण्यात आली आहे.

न्यानुसार, कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके **'शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३ पासून शुक्रवा** न्यानुसार, कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके **'शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३ पासून शुक्रवा**र

'५ सप्टब्स, २०२६ पथत (दान्हा । दवस अरून) बद् शहताल. शुच्टिपत्र कंपनिच्या २८ व्या बार्चिक सर्वसाधाण समेच्या माहिती संदर्भात २९ जून, २०२३ व १ जुलै, २०२३ रोजी कशित झालेल्या मूळ वर्तमानपत्रात जाहीराती सोबत वाचले जावे. उपरोक्त वर्तमानपत्र जाहीरातीच्या अन्य सर्व मजकूरात

स्दिपत्राची प्रत कंपनीची वेबसाईट <u>www.lodhagroup.in</u> वर आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची

१५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

बिसाईट <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर सुध्दा उपलब्ध आहे

काणताही बदल नाही.

ठिकाण: मुंबई

कार्यालय : ४१२, मजला-४, १७ जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१

GAZETTE NO. (M-2347108)

AS PER GOVERNMENT

CL-266

CL-324

CL-324 A

DOCUMENTS AND ALSO HAD CHANGED

MY WIFE'S NAME FROM VASANTI VIJAY KUMAR KANOJIA TO BASANTI VIJAY

KANOJIA AS PER GOVERNMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM SHALINEE KUMARI TO SHALINEE SUNNY

KANOJIA AS PER GOVERNMENT OF

M-22230052 AND ALSO CHANGED MY

SPOUSE'S NAME FROM SUNNY KUMAR

TO SUNNY VIJAY KANOJIA AS PER

GOVERNMENT DOCUMENTS. CL-267

I HAVE CHANGED MY NAME DHARMESHKUMAR MANIBHAI PATEL TO

DHARMESH MANIBHAI PATEL AS PER

HAVE CHANGED MY NAME DIVYABEN

DHARMESHKUMAR PATEL TO DIVYA DHARMESH PATEL AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM ANIL

VINAYAK KAMBLE TO MAKRAND VINAYAK KAMBLE AS PER GAZETTE NO. (M-

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD

SAHIL MOHD VASIM SHAIKH TO MOHD SAHIL MOHD WASIM SHAIKH AS PER

GAZETTE NO. (M-2059443). CL-375 A

I HAVE CHANGED MY NAME FROM

AJESH KUMAR TO RAJESH JETHARAM

MALI AS PER AADHAR CARD. CL-563

I A ARULRAJ HAVE CHANGED MY NAME

TO ARULRAJ A NADAR VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE

(REF M - 2369150) DATED: JUNE 22ND-

I HAVE CHANGED MY NAME FROM

RACHANA UPADHYAY TO RAKHI UPADHYAY AS PER GAZATTE NO M-

2370202. DATED : 22 - 28 JUNE 2023.

I HAVE CHANGED MY NAME FROM

SREEDHAR CHAMPLA NAIK TO SRIDHAR

CHAMPALA NAIK AS PER MY AADHAAR

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJ

GIRISH BHATIA TO RAJ GIRISH BHATIYA AS PER AADHAAR CARD. CL-03 JUL

MAHARASHTRA GAZETTE

I HAVE CHANGED MY NAME FROM AMIT KUMAR SHARMA TO AMIT SHAILENDRA जागा धारक फ्लॅट क्र. ४०१, ४ था मजला, मुलुंड देवराज प्रेरणा फ्लॅट ओनर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. (नोंटणीकरण क. बीओएम/ एचएसजी/ ३०३६/१९७१ दि. २२.०७.१९७१) (यापढे सदर SHARMA AS PER DOCUMENTS. CL-120 सोसायटी म्हणून संदर्भित) येथील प्लॉट क्र. ५४०, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८० I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD (यापुढे सदर नवीन जागा म्हणून संदर्भित) येथील मालमत्तेचे परिपूर्ण मालक आहेत व ५ संपूर्ण प्रदानित शेअर्स NAME) PATEL RACHITKUMAR HEMANTBHAI TO (NEW NAME) RACHITKUMAR HEMANTBHAI KAMLI रु. ५०/- प्रत्येकीचे सदर सोसायटीचे विभिन्न क्र. ४६ ते ५० (दोन्ही समाविष्ट) धारक असमाविष्ट असलेल्या शेअर प्रमाणपत्र क्र. १० (यापुढे सदर शेअर्स म्हणून संदर्भित) आहेत. सदर नवीन जागा श्रीम. कमलाबेन ADD. HO.NO.1119 B SHANTI NAGAR कल्याणजी पावनी यांच्याद्वारे ताब्यात आहे व सदर सोसायटीचे पुष्टीकरण यांच्यासह मुलुंड देवराज प्रेरणा फ्लॅट KHATTALWADA VALSAD GUJARAT-ओनर्स को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. विकासक म्हणून अर्थात ॲनोन डेव्हलोपर्स यांच्यासह अस्थायी 396120. AS PER MY DOCUMENTS आवास करार दि. ०६ नोव्हेंबर, २०२२ अनुसार विनामूल्य मालकी हक्क आधारावर अस्थायी अल्टरनेट अकोमोडेशन मार्फत त्यांचे जुने रहिवासी जागा धारक फ्लॅट क्र. ६, २ रा मजला, मुलुंड देवराज प्रेरणा फ्लॅट ओनर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ५४०, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई I HAVE CHANGED MY NAME FROM SHEIKH HUSSEN SHEIKH AKBAR TO HUSSAIN AKBAR SHAIKH AS PER ४०० ०८० (यापुढे सदर जुनी जागा म्हणून संदर्भित) (यापुढे सदर नवीन जागा म्हणून संदर्भित व सदर जुनी जागा एकत्रितरित्या सदर जागा म्हणून संदर्भित आहे). सदर नवीन जागेचे दस्तावेज अस्थायी आवास दि. ०६ नोव्हेंबर, २०२२ करिता असलेले करार सदर सोसायटीच्या पृष्टीकरिता अर्थात मृलुंड देवराज प्रेरणा फ्लॅट ओनर्स HAVE CHANGED MY NAME FROM को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे ॲनोन डेव्हलोपर्स व श्रीम. कमलाबेन कल्याणजी पावनी यांच्या MOHAMMED IMRAN SHAIKH / MOHAMMAD IMRAN MOHAMMAD दरम्यान अर्थात माझे अशील यांच्या दरम्यान अंमलात आणले होते. सदर मूळ पेपर्स/ करार/ दस्तोवज/ कंत्राट जे सदर जुनी जागा यांच्या संबंधात असून ते गहाळ /हरवले आहेत व भरपूर शोधूनही सापडत नाही आहेत. माझे ASLAM TO MOHAMMED IMRAN MOHAMMED ASLAM SHAIKH AS PER अशील यांच्याकडे सदर सर्व वा कोणतीही पेपर/ करार/ कंत्राट/ दस्तावेज यांच्या प्रतसह सदर जुन्या जागेच्या संबंधात त्यांचे अहवाल नाही आहेत. जर कोणाही व्यक्तीस/बँक/ वित्तीय संस्था सदर मळ दसरे करार ज्यांच्या CL-140 A ताब्यात आहेत त्यांनी सदर जागेच्या संबंधातील कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही शेअर वा हितसंबंध HAVE CHANGED MY NAME FROM असल्यास तसेच कोणतेही हक, अधिकार, हितसंबंध, दावे वा मागण्या असल्यास तसेच काही असल्यास तसेच SHAIKH QADIR SHAIKH ISMAIL (OLD NAME) TO ABDUL KADER ISMAIL SHAIKH दिवंगत श्रीम. शारदा ओमप्रकाश गुप्ता यांच्या अमर्यादित यांच्यासह सदर जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात विक्री. अदलाबदल, देणगी, भाडेकरार, लीव्ह ॲन्ड लायसंस, अधिकार, सविधाधिकार, वहिवाट, (NEW NAME) AS PER MAHARASHTRA जप्ती, अभिहस्तांकन, गहाण, वारसा, देणगी, जप्ती, भेट, धारणाधिकार, प्रभार, देखभाल, न्यास, मूळ हक CL-233 करारांचा ताबा वा अडथळे काही असल्यास, कौंटुंबिक करार/ सेटलमेंट, कोणत्याही न्यायालयाचे आदेश. I HAD CHANGED MY NAME FROM VIJAY हुकूम, कंत्राट, करार, विकास हक्क वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरितांना कागदोपत्री KUMAR HIRALAL KANOJIA TO VIJAY HIRALAL KANOJIA ALIAS VIJAY H पुराव्यांसह लेखी स्वरूपात माझा खालील नमूद पत्त्यावर सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ (चौदा)

जाहीर सूचना

सही / -विकास ठक्कर वकील उच्च न्यायालय

४०१/४०२. साईनाथ हाउस. बीपीएस क्रॉस रोड क्र. १. शेरॉन स्कूलजवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०

भारतीय स्टेट बँक

रिटेल ॲसेट क्रडीट प्रोसेसिंग सेंटर, आडगांव (६४०६६) नाशिकरोड शाखेच्या वर,दर्गा देवी मंदिरासमोर, नाशिकरोड, नाशिक- ४२२१०१.

ु दिवसांच्या सादर करावे अन्यथा सदर दावे वा मागण्या काही असल्यास त्या सदर मालमत्तेच्या संदर्भातील

असल्यास त्या गृहित धरल्या जाणार नाही व सदर व्यक्तींचे काही असल्यास कोणत्याही इच्छा व हेत्

अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील व सर्व इच्छा व हेतु गृहित धरले जाणार नाहीत व सदर जागेचे हक

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार **स्टेट बँक ऑफ इंडिया** यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ (कायदा२००२ चा क्र.३) कलम १३(१२) आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अन्वये, प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १८.०४.२०२३ रोजी मागणी सूचना जारी करण्यात आली होती. कर्जदार/ प्रोप्रायटर/ संचालक/ जामिनदार श्री. नितीन भास्करराव सूर्वे आणि सौ. सरिता नितीन सूर्वे Home Loan १७.०४.२०२३ रोजीची रक्कम रू. २७,३४,५०९/- + व्याज (रूपये सत्तावीस लाख चौतीस हजार पाचशे नऊ फक्त) + व्याज + अनुषंगिक खर्च

रक्कमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकर्तीचा प्रतिकात्मक ताबा सदर कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत

कर्जदार/ गहाणदार/ जामीनदार आणि सर्वसामान्य जनतेस या सूचनेद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया, यांस रक्कम रू. २७,३४,५०९/- + व्याज (रूपये सत्तावीस लाख चौतीस हजार पाचशे नऊ फक्त) + व्याज + अनुषंगिक खर्च दि. १७.०४.२०२३ पर्यंतच्या भाराधीन राहील.

स्थावर / जंगम मिळकतीचे वर्णन श्री. नितीन भास्करराव सुर्वे व सौ. सरिता नितीन सुर्वे यांच्या नावे असलेली मिळकत फ्लॅट नं. ०७, ४था मजला, मॉडर्न सिम्फर्नी अपार्टमेंट, स.नं. ९५, प्लॉट नं. ०३, ध्रुव नगर, गंगापूर शिवार, नाशिक ४२२००७. यांसी क्षेत्र ७६.६७ चौ.मी. (कार्पेट) यांसी चतुःसिमा पुर्वेस :- मार्जिनल स्पेस, पश्चिमेस :-मार्जिनल स्पेस, दक्षिणेस :- मार्जिनल स्पेस, उत्तरेस :- फ्लॅट नं. ०६.

(शिक्का) सही / - स्टेट बँक ऑफ इंडिया

मुंबई नगर दिवाणी न्यायालयात, दिंडोशी, मुंबई येथील बोरिवली विभाग वाणिज्यिक वाद क्र.८१४ सन २०२०

चेंबर समन्स क्र. ३६९ सन २०२३ आयसीआयसीआय बँक लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये स्थपित आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ अंतर्गत परवानाधारक बँकिंग कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे लॅण्डमार्क, रेसकोर्स सर्कल, बडोदा ३९०००७, गुजरात आणि कॉर्पोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर्स, ४था मजला, साऊथ टॉवर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०० ०५१ येथे. द्वारा तिचे कुळमुखत्यारपत्र धारक श्री. रवि कुमार, धरमवीर सिंग यांचा मुलगा,

विरुध्द

वय २९ वर्षे.

सचिन शांताराम पाटील. वय ५७ वर्ष, पेशा-नोकरी, भारतीय रहिवासी राहणार विद्या विकास हायस्कूल समोर, १८६, पाटील हाऊस, पाटील लेन, व्ही. एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी, सायन (पूर्व), मुंबई ४०००२२. कार्यालयाचा पत्ता ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, ११, हाय सायन, धारावी लिंक रोड. धारावी बस डेपो समोर. मंबर्ड

सौ. संचिता सचिन पाटील, सचिन **शांताराम पाटील** यांची पत्नी आणि कायदेशीर वारस, राहणार विद्या विकास हायस्कूल समोर, १८६, पाटील हाऊस, पाटील लेन, व्ही. एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी, सायन (पूर्व), मुंबई ...प्रस्तावित प्रतिवादी ४०००२२. प्रति.

सौ. संचिता सचिन पाटील, सचिन शांताराम पाटील यांची पत्नी आणि कायदेशीर वारस, राहणार विद्या विकास हायस्कूल समोर, १८६, पाटील हाऊस, पाटील लेन, व्ही. एन पुरव मार्ग, चुनाभट्टी, सायन (पूर्व), मुंबई ४०००२२. सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय

खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्या प्रतिवादींद्वारे १४ ऑगस्ट. २०२३ रोजी स. ११ वा. मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क्र. २ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधिश श्रीम. व्ही.डी. इंगळे यांच्यासमोर प्रचलित होणार आहे.

वादी त्यामुळे विनंती करतात की:-१. सदर सन्माननीय न्यायालयाने कपा करुन वादाच्या नामाधिकार खंडातुन प्रतिवादींचे नाव रद्द करण्यासाठी आणि प्रस्तावित प्रतिवादींच्या नावाचा समावेश करण्यासाठी आदेश मंजुर करावा आणि चेंबर समन्सशी जोडलेल्या परिशिष्टानुसार वाद सुधारणा करण्याची परवानगी

२. सदर सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन वादामध्ये अनुषंगिक आणि नंतरची सुधारणा करण्यासाठी परवागनी द्यावी.

द्यावी.

३. सदर सन्माननीय न्यायालयाने कपा करुन विद्यमान चेंबर समन्स तयार करण्यासाठी ५ महिने १८ दिवसांचा उशीर झाल्यामुळे माफी

४. खर्च आणि व्यवसायिक खर्च पुरविण्यासाठी. प्रकरणाचे वास्तव आणि परिस्थितीनसार सन्माननीय न्यायालयाला योग्य आणि उचित वाटतील अशा पुढील आणि अन्य अनुतोषांकरिता. प्रदर दिनांक २७ जून, २०२३

प्रबंधकांकरिता नगर दिवाणी न्यायालय, दिंडोशी येथील

इअर (राखीव

किमतीच्या १०%)

9,80,00,000/-

वाळीस लाख फक्त)

(रुपये एक कोटी

सौ. सविता एन. मलकांपटे वादींकरिता वकील कार्यालय:- ए-००१, तळमजला, सरय सीएचएस लि., बिल्डिंग क्र. ९, सचिधाम. बँक ऑफ इंडिया बिल्डिंगच्या मागे. दिंडोशी न्यायालयाजवळ. फिल्म सिटी रोड, मालाड (पू.), मंबर्ड-४०००९७. मोबाईल : ९८२१४८२५१९

LOST OF DOCUMENT

owner of Flat No B-106 Rekhi Sai Daffodil CHS, Sector 19, Kharghar 410210. I have lost the share certificate of the above said property. This advt. is given to declare the status for below document.

मिळकत डेव्हलपमेंट साठी दयावयाची आहे.

तरी सदरबाबत कोणासही काहीएक हरकत. वाद दावा असल्यास व सदर मिळकतीवर कोणीही इसमाचा हक्क. अधिकार किंवा हितसंबंध असेल वा सदर मिळकती संदर्भात कोणीही इसमाचा वा संस्थेचा कुठल्याही प्रकारचा हक्क, अधिकार, गहाणवट, दान, दावा, वहिवाट, बक्षीस, कब्जा, कुळ, भाडेपट्टा, बोजा किंवा हितसंबंध असल्यास . सदरहु नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत सर्व पुराव्यानिशी लेखी खालील पत्यावर कळवावे . अन्यथा तसा कोणाचाही कोणताही काहीही हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो आपण सोडुन दिला आहे असे समजुन व्यवहार पूर्ण केला जाईल गानी मोंट घ्याती

ॲड. कल्पेश लक्ष्मण भगत वकील उच्च न्यायालय मंबई.

विरार (पुर्व), तालुका : वसई, जिल्हा : पालघर

Unit No. 107 admeasuring approx. 826 sq. ft. Carpet area on the ground floor with Loft admeasuring 275 sq. ft. carpet area (as per the company records) together with 25,600 Equity Shares of the Raja Bahadur Motilal Bombay Mills Private Limited of the face value of Rs.100/- each fu**l**ly paid-up shares bearing distinctive Nos.267501 to 293100 (both inclusive) embodied in share certificate No. DEB/EQ/07 dated 27th January, 2023 both inclusive and 1280 unsecured redeemable non-convertible debentures of Rs.2,000/- each fully paid-up bearing distinctive Nos. 11461 to 12740 (both inclusive) embodied in Debenture Certiicate No.07 dated 16th January, 2013

area (as per the company records) together with 25 200 Equity Shares of the Raja Bahadur Motilal Bombay Mills Private Limited of the face value of Rs.100/- each fully paid-up shares bearing distinctive Nos.293101 to 318300 (both inclusive) embodied in share certificate No. DEB/EQ/08 dated 27th January, 2023 and 1260 unsecured redeemable nonconvertible debentures of Rs.2,000/- each fully paid-up bearing distinctive Nos 12741 to 14000 (both inclusive) embodied n Debenture Certificate Nos.08 dated

Unit No. 109 admeasuring approx. 636 sq. ft. Carpet area on the ground floor with Loft admeasuring 318 sq. ft. carpe area (as per the company records) together with 13,200 Equity Shares of the Raja Bahadur Motilal Bombay Mills Private Limited of the face value of Rs. 100/- each fully paid-up shares bearing distinctive Nos.318301 to 331500 (both inclusive) embodied in share certificate No. DEB/EQ/09 dated 27th January, 2023 and 660 unsecured redeemable nonconvertible debentures of Rs.2,000/- each fully paid-up bearing distinctive Nos.14001 to 14660 (both inclusive) mbodied in Debenture Certificate Nos.9

The Unit No 107, 108 & 109 on the Ground floor along with the lofts and together with 2 car parking spaces bearing Nos.132 and 136 on 1st floor and 2 car parking spaces bearing nos. 30 to 32 or round floor in the building known as KONARK SHRAM constructed on that piece or parcel of land bearing C.S. No. 728 of Malabar and Cumballa Hill Division situated at 156, Dadaji Jaoji Roac Presently known as Pandit Madan Mohar Malviya Marg), Tardeo, Mumbai-400 034 and having municipal assessment no DX-2200650010000 and the building consist of Ground + 5 floors.

For Niraj Punmiya Advocate

OSBI

हे स्पष्ट व बाजारमूल्य तसेच अडथळ्यांपासून मुक्त असल्याचे गृहित धरले जाईल.

मुंबई, दि. ०५ जुलै, २०२३

ताबा सुचना नियम ८(१) अन्वये स्थावर मालमत्ते करीता

a/c 41500304119 & Suraksha A/c No. 41500298490 यांस दि. यांची ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

नियम ९ अन्वये २६.०६.२०२३ रोजी घेतला आहे.

संरक्षित मालमत्तेचा उपलब्ध वेळेच्या बाबतीत पुर्ततेकरिता कृपया सदर सरफेसी कायदा २००२ च्या सेक्शन १३ च्या उपकलम (८) मधील तरतुर्दीकडे कर्जदाराने

दिनांक : ३०/०६/२०२३ ठिकाण ः नाशिक. (इंग्रजीतील मूळ सूचना ग्राह्य धरावी.) प्राधिकृत अधिकारी

जे.सी. फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः १२वा मजला, क्रॉम्प्टन ग्रीव्हज हाऊस, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००३०

कर्जदार/

गहाणवटदाराचे नाव

इझीगो वन ट्रॅव्हल अँड

. (सीआयआरपी अंतर्गत)

टूर्स लिमिटेड

(''कर्जदार'')

एजंटस् लिमिटेड

(समापनातील)

हमीदार'')

(''गहाणवटदार/

दिनांकः जुलै ०५, २०२३

ठिकाणः मुंबई

स्नेह सदन ट्रेडर्स अँड

सीआयएन: यू७४९९९एमएच२०१५पीटीसी२६४०८१, दूरध्वनी क्र.: +९१ २२ ६२५८०४००

सिक्य्रिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट (सरफैसी) ॲक्ट, २००२

सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचन

जेसीएफ येस ट्रस्ट २०२२–२३/३ (''जेसीएफ एआरसी'') चे ट्रस्टी म्हणून तिच्या क्षमतेत कार्यरत जे.सी. फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि

त्यातील सर्व इतर तारणे आणि इतर बार्बीसह सर्व हक्क, नामाधिकार हितसंबंधासह एकत्रित वित्तीय दस्तावेजांच्या अंतर्गत **इझी वन ट्रॅंटहल ॲण्ड ट्र**स

लिमिटेड (कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस अंतर्गत) **(''कर्जदार'')** यांना मंजुर केलेले कर्ज दिनांक **१६ डिसेंबर, २०२२** रोजीच्या अभिहस्तांकन

कराराद्वारे येस बँक लि. (''**वायबीएल'')** द्वारे अभिहस्तांकित केले आहे. पुढे सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि गहाणवटदार आणि

हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यांत येते की खालील नमूद मिळकत जिचा प्रत्यक्ष कब्जा सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १४ अंतर्गत सन्माननीय मुख्य

महानगर दंडाधिकाऱ्यांद्वारे मंजुर दिनांक ०४ जानेवारी, २०२० रोजीचा आदेश (सहवाचता दिनांक १४ सप्टेंबर, २०२२ रोजीचा आदेश) ला

निम्नस्वाक्षरीकार सूचना याद्वारे देत आहेत की तारण मत्ता कर्जदार आणि स्नेह ट्रेडर्स ॲण्ड एजंटस् लिमिटेड (समापनातील)

''गहाणवटदार/हमीदार'') कडून तारण धनकोंना थकीत २८ <mark>जून, २०१९ रोजीस रु. ८१३,१२,८८,४२१/ – (रुपये आठशे तेरा कोटी बारा लाख</mark>

अठ्ठ्या<mark>ऐंशी हजार चारशे एकवीस मात्र)</mark> सह एकत्रित २९ जून, २०१९ पासून परिणामांसह त्यावरील पुढील व्याज, परिव्यय आणि खर्चाच्या

वसुलीकरिता जुलै २१, २०२३ रोजी (दु. २ ते सायं. ५ दरम्यान) "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे", "जे काहि आहे तेथे आहे

आणि ''**विना अवलंब'**' तत्त्वाने ई-लिलावाने विकण्यात येणार आहे. तारण मत्तेचे वर्णन, राखीव किंमत (ज्याखाली तारण मत्ता विकण्यात येणार नाहीं)

सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) अशी ज्ञात) | १४,००,००,०००/-

अनुसरून वायबीएल द्वारे घेण्यात आला होता. आता जेसीएफ एआरसी **(''तारण धनको'')** च्या नावे गहाण/प्रभारित आहे

तारण मत्तेचे वर्णन

कुलाबा विभागाचा १७७, अप्पर कुलाबा रोड, मुंबई - ४००००५

येथे स्थित १५१९.०३ चौ. यार्डस्, १२७०.०६ चौ.मी. शी समतुल्य

चे सेटबॅक क्षेत्र सोडुन त्याद्वारे मोजमापित १५९० चौ. यार्डस्,

कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. ३० धारक जिमनीवर बांधलेल्या साउथलँड्स को

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. मधील साउथलँड्स बिलिंडगच्या

चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ९ चे सर्व ते भाग आणि विभागासह

एकत्रित सध्या आणि भविष्यातील त्याच्याशी जोडलेले हक, दायित्व

आणि मंजुऱ्या सह सर्व विद्यमान इमारती, संरचना, उभारणी

आणि/किंवा त्यावरील बांधकामे आणि संबंधित गहाणाच्या

तारखेपासून/नंतरचा विकास/ॲडिशन्ससह आणि विद्यमान आणि

भविष्यातील जोडलेला प्लांट आणि मशिनरी किवा जिमनीशी

स्नेह सदन ट्रेडर्स अँड एजंटस् लिमिटेड (पूर्वी स्नेह सदन ग्राफिक भा.रु.

आणि इसारा अनामत रक्कम (इअर) संदर्भातील तपशिल खालील कोष्टकात अधिक विशेषतः नमूद केलेला आहे.

च्या मालकीची मिळकत)

I, Manohar Daulat Sonawane

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे : मालोंडे, तलाठी सजा : मालोंडे, तालुका : वसई, जिल्हा : पालघर येथील जमीन मिळकत जिचा सिटी सर्व्हे नं. ३८४, ३८५, ४४२, ४४३, ४४४ व ४४५, क्षेत्र २०२५ चौ. मी., ही जमिन मिळकत माझे अशिल श्री. धोंडीराम रंगराव शिंदे व श्री.प्रविण दर्लभजी जानी हयांचे मालकीची व कब्जेवहीवाटीची आहे. सदर वर वर्णन केलेल्या जमीन मिळकतीची मालकी निर्वेध टायटल क्लिअर) असणेबाबत माझे . अशिलांतर्फे सदरची जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहे . तसेच सदर जमीन मिळकतीची सुधारीत बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी व सदरहु

> ऑफीस : शॉप नं . १, आयुषी अपार्टमेंट २, ओमकार पार्क समोर, मनवेलपाडा गाव,

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public that MR. GILANI KAMIL, is negotiating to sell Equity shares, unsecured non-convertible Dehentures, 3 Units on the Ground floor and two Car Parking Spaces on the ground loor and two car parking on first floor nore particularly described in the Schedule hereunder written, to our client ALL PERSONS having any claim in respect hereof by way of sale, exchange, gift mortgage, charge, trust, inheritance, ossession, lease, lien or otherwise how oever are hereby requested to inform about the same in writing to the under signed at their Office at 501. Niranian. 99, Marine Drive, Mumbai – 400 002 rithin 14 days from the date hereof failing which, the claim or claims, if any of such persons or person will be considered to have been waived and/or abandoned

SCHEDULE OF THE PROPERTY

Unit No. 108 admeasuring approx. 941 sq. ft. Carpet area on the ground floor with Loft admeasuring 314 sq. ft. carpet

16th January, 2013.

dated 16th January, 2013

Dated the 5th day of July, 2023

प्रपत्रक्र. इ [नियम-१५(१)(ए) पहा)]/ १६(३) कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडसार्ठ

संज्योत रांग

१ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३

कर्ज वसूली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए)

सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स. परि. क. ६८४९ पंजाब नॅशनल बँक

खटला क्र. ओए/७६२/२०२१

विरुद्ध मे. पूजा प्रिंटर्स

800008

१. मे. पूजा प्रिंटर्स

शेड क्र. ४, अमित इंडस्टीयल इस्टेट, मारुती शोरुम जवळ, विठ्ठलवाडी स्टेशन रोड, उल्हासनगर, ठाणे. महाराष्ट्र ४२१००३ येथे सध्दा: गाला क्र. १५. प्लॉट क्र. १. श्री राज लक्ष्मी हाय टेक टेक्सटाईल पार्क, सोनाले गाव भिवंडी

ठाणे. महाराष्ट्र ४२१३०२ येथे स्थ्तः युनिट क्र. बी ८८, एमआयडीसी ॲडिशनल अंबरनाथ आनंद नगर, ठाणे, महाराष्ट्र ४२१००३ येथे सुध्दाः फ्लॅट क्र. २७०४, टॉवर क्र. २, गोदरेज प्लॅटिनियम, गोदरेज हॉस्पिटल जवळ, विक्रोळी, मुंबई, महाराष्ट्र ४०००७९

येथे सुध्दाः सी ३७०७, ओमकार अल्टामोंटे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, मालाड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००९७

(२) श्रीम. नम्रता चंद्रप्रकाश मखिजा

. फ्लॅट क्र. २७०४, टॉवर क्र. २, गोदरेज प्लॅटिनियम, गोदरेज हॉस्पिटल जवळ, विक्रोळी, मुंबई, महाराष्ट्र ४०००७९ (३) श्री. संतोष चंदप्रकाश मखिजा . .. फ्लॅट क्र. २७०४, टॉवर क्र. २, गोदरेज प्लॅटिनियम, गोदरेज हॉस्पिटल जवळ, विक्रोळी, मंबई. महाराष्ट्

समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद **ओए/७६२/२०२१** नामदार प्रबंधक/ पीठासिन अधिकाऱ्यांसमोर २२/०६/२०२१ रोजी सूचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. ७३८१५४३२.१८/-** च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

दाखविण्यासाठी: (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्य अन. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तोंचा व्यवहार

करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा

अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य . विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली

तुम्हाला **१७/०८/२०२३ रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कस्र केल्यास. तमच्या गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: २३/०६/२०२३ रोजी दिले.

(*) त्यातील कोणतीही जंगम मत्ता वगळून

कायमचे जोडलेले काहीही.*

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net वर लॉग ऑन करा. लिलाव वरील कोणत्याही पुढील माहितीकरिता/इच्छुक निविदाकार सर्व कामकाजाच्या दिवशी ईमेल आयडी ronak.bagaria@jcfarc.com किंवा divya.sharma@jcfarc.com येथे प्राधिकृत अधिकारी श्री. रोनक बगारिया किंवा कु. दिव्या शर्मा यांना संपर्क करू शकतात.

> (प्राधिकृत अधिकारी) जे.सी. फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि जेसीएफ येस ट्रस्ट २०२२/२३/३ चे ट्रस्टी म्हणून तिच्या क्षमतेत कार्यरत

(रुपयात)

(रुपये चौदा कोटी

⊕SB] स्टेट बँक ऑफ इंडिया

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच , मुंबई (०५१६८): ६ वा मजला, ''दि इंटरनॅशनल'' १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. दूर. क्र.: ०२२-२२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५ ईमेल-sbi.05168@sbi.co.in

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत जिचा प्रत्यक्ष कब्जा स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून स्टेट बँक ऑफ इंडिया, (तारण धनको)ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी

l	०८.०८.२०२३ (मंगळवार) रोजी स. ११.०० ते दु. ४.०० दरम्यान ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहेत.										
ı	अनु.	कर्जदार/संचालक/	वसुलीसाठी एकूण थकबाकी	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीब किंमत	इसारा अनामत रक्कम	मिळकतीच्या निरिक्षणाची				
ı	क्र.	हमीदाराचे नाव			(रुपयात)	(इएमडी) (रुपयात)	तारिख आणि वेळ				
ı	۶.	श्री. मुकेश हरिलाल शाह	रु. ३६,८९,५६१/-	मिळकत आयडीः एसबीआयएन२०००८७७११३९	रु.	रु. ५,४२,३००/-	२८.०७.२०२३				
ı		आणि श्रीम. जुई मुकेश शाह	(रु. छत्तीस लाख एकोणनव्वद	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टत फ्लॅट क्र.	५४,२३,०००/-	(रुपये पाच लाख	स. ११.०० ते				
ı			हजार पाचशे एकसष्ट मात्र)	४०१, ४ था मजला, कासा इलाईट, एस विंग, लेकशोअर	(रु. चोपन्न लाख	बेचाळीस हजार तीनशे	दु. ०१.००				
ı			१२.१२.२०१८ रोजीस आणि	ग्रीन्स, डोंबिवली पूर्व, जि. ठाणे, गाव निलजे, तालुका	तेवीस हजार मात्र)	मात्र)					
ı			त्यावरील पुढील व्याज, प्रभार	कल्याण, ठाणे ४२१२०१ सह एक कार पार्किंग. चटई क्षेत्र							
ı			आणि खर्च	६३८ चौ. फू.							
ı				कब्जाची स्थिती: प्रत्यक्ष							

बोलीदारांना ऑनलाईन बोली मध्ये सहभागी होण्याकरीता आमच्या ई-लिलाव सेवा पुरविठादार एमएसटीसी लि.ची वेबसाईट https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp यावर भेट देण्याचा सङ्घा देण्यात येतो. टेक्निकल असिस्टन्स करीता कृपया एमएसटीसी हेल्पडेस्क क्र. ०३३–२२९०१००४ आणि सेवा पुरवठादारांच्या हेल्प डेस्कमध्ये इतर हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क करावा. एमएसटीसी लि. सह रजिस्टेशन स्टेटस करीता कृपया ibapiop@mstcecommerce.com आणि ईअर स्टेटस करीता कृपया ibapifin@mstcecommerce.com यावर संपर्क साधावा. मिळकतीचे तपशिल आणि मिळकतीचे छायाचित्र आणि लिलावाच्या अटी आणि शर्तीकरीता कृपया https://sbi.co.in, https://ibapi.in यावर भेट द्या आणि सदर पोर्टल बद्धल स्पष्टीकरणाकरीता कृपया हेल्पलाईन

क्रमांक १८००१०२५०२६ आणि ०११-४११०६१३१ शी संपर्क करावा गैकशी: एसबीआय अधिकारी श्री. संतोष चव्हाण, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ८८७९३३३२३४, कु. किरण पारधीये, सिटी केस ऑफिसर, मोबाईल क्र. ९८१९१६४९०९

दिनांक : ०५.०७.२०२३ ठिकाणः मुंबई

डीआरटी- ॥, मुंबई

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

प्रपत्र क्र. ३ [नियम-१५(१)(ए) पहा)]/ १६(३)

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३

खटला क्र. ओए/९७६/२०२१ कर्ज वसूली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए)

सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स. परि. क. ६८५० सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

कारगोविंग्स लॉजिस्टिक्स लिमिटेड

१) कारगोविंग्स लॉजिस्टिक्स लिमिटेड

६०००१०

येथे क्र १०१ आरबी टॉवर्स पूनमल्ली हाय रोड वेल्लपन्चावडी चेन्नई तमिळनाडु चेन्नई तमिळनाडु २) पुदुकोड विश्वनाथन सुब्रमणी येथे २० ६७ सेंट्रल स्ट्रीट १ ए श्रीरोश रिया अपार्टमेंट किलपुक गार्डन कॉलनी किलपुक चेन्नई तमिळनाड-

500080 ३) साविथ्री सुब्रमणी येथे २० ६७ सेंट्रल स्ट्रीट १ ए श्रीरोश रिया अपार्टमेंट किलपुक गार्डन कॉलनी किलपुक चेन्नई तमिळनाडु-

ज्याअर्थी, वरील नमूद **ओए/९७६/२०२१** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर ११/०८/२०२१ रोजी सूचीबद्ध केला होता. **ज्याअर्थी,** नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. १८२९८९५८.८६/-** च्या कर्जाच्या वसुलीसाठी

तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या

कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या ... विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा

मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला **०५/०९/२०२३ रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत

. अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माड्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: २३/०६/२०२३ रोजी दिले. टीप: प्रयोज्य नसेल ते वगळावे.

> समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी डीआरटी – III, मुंबई

FEDERAL BANK

एलसीआरडी मंबर्ड विभाग

दि फेडरल बँक लि., एलसीआरडी/मुंबई विभाग, १३४, १३ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. 2, निरमन पॉईंट, महाराष्ट्र, ४०० ०२१ ईमेल : mumlcrd@federalbank.co.in

सीआयएन: एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६७८, फोन: ०२२२२८४६६७६, २२२२८५३७१२, २२२२०२८४२७

(स्पीड पोस्ट सह एडी) १) श्री. सरफराज अहमद ऊर्फ अहमद शाब पठाण ऊर्फ सरफराज अहमद, श्री. शाह मोहम्मद पठाण ऊर्फ शाब मोहम्मद पठाण यांचा मुलगा, पत्ता १: अनु क्र. १००, बाबा चाळ, वसई पूर्व, पालघर, महाराष्ट्र ४०१२०८.

पत्ता २: खोली क्र. ८, मनिचा पाडा, अनु १०३, न्यु ट्रान्सफॉर्मर जवळ, वसई फाटा, वसई पूर्व, पालघर, महाराष्ट्र ४०१२०८. २) सौ. सल्लो निशा, श्री. सरफराज अहमद यांची पत्नी,

पत्ता १: २०, समासापूर अव्वल, कुंचा, अकबरपूर, आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश २२४१२२. पत्ता २: खोली क्र. ८, मनिचा पाडा, अनु १०३, न्यु ट्रान्सफॉर्मर जवळ, वसई फाटा, वसई

पूर्व, पालघर, महाराष्ट्र ४०१२०८. सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट असा उल्लेख) च्या कलम १३(२) अन्वये जारी सूचना.

तुम्ही क्र. १ मुख्य कर्जदार आणि २ रे हमीदार/सह-अर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार म्हणून ०३.०३.२०२१ रोजीस रु. १५,००,०००/- (रुपये पंधरा लाख मात्र) चे कमिश्रीअल वाहन कर्ज क्रमांक २१२४६९००००१७९ बँकेच्या नावे आवश्यक तारण करार/कर्ज दस्तावेज निष्पादित करून नवीन कमर्शिअल वाहन खरेदी करण्यासाठी तिच्या मिरा रोड शाखेमार्फत दि फेडरल बँक लिमिटेड,बँकींग कंपनी जी कंपनी अधिनियम आणि कंपनी अधिनियम अन्वये नोंदणीकृत कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आलवेय येथे (यानंतर बँक असा उल्लेख) कडून पतसुविधा दिले होते.

तुम्ही १ ले यांनी बँकेद्वारे मंजूर वरील क्रेडीट सुविधाच्या तारणेकरीता खालील गहाण मळकतच्या संदर्भात गहाणाच्या मार्गेदारे बँकेच्या नावे तारण तारण हितसंबंध निर्माण केले

जंगमगहाण जंगम मिळकतींचे वर्णन

नवीन महिंद्रा फुरिओ ७ डी बीएस६ ३३ डीएच १४, धारक नोंदणी क्र. एमएच४८ बीएम ९८५४, चेसिस क्र. एमए१एएटीएमकेएफएम६सी७१२८५, इंजिन क्र टीएमएम४सी८८६५९, २०२१ मॉडेल, डिझेल आणि नोंदणीकृत सह डेप्युटी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस वसई, महाराष्ट्र राज्य चे जंगमगहाण.

वरील सदर जंगमगहाण तारण मिळकतींचा यानंतर 'तारण मत्ता' असा उल्लेख. तुम्ही मान्य केलेल्या अटींचे उल्लंघन करून वरील तारण कर्जाचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि खाते आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनसार ०३.०४.२०२३ रोजीस नॉन परफॉर्मिंग ॲसेट बनले आहे. निम्नस्वाक्षरीकार फेडरल बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने तुम्हाला सूचित करीत आहेत की, तुमच्याकडून रक्कम कमर्शिअल वाहन कर्ज अन्वये सह क्रमांक २१२४६९०००००१७९ अन्वये ०३.०५.२०२३ रोजीस रक्कम रु. ११,३७,२२९.१९/- (रुपये अकरा लाख सदतीस हजार दोनशे एकोणतीस आणि पैसे एकोणीस मात्र) ही रक्कम बँकेच्या मिरा रोड पश्चिम शाखेकडील तुमच्या कर्ज खात्याअंतर्गत संयक्तपणे आणि वेगवेगळी थकीत आहे.

(तुम्ही क्र. १ मुख्य कर्जदार आणि २ रे हमीदार/सह-अर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार म्हणून २२.०४.२०२२ रोजीस रु. २५,११,१३८/- चे **फेडरल पर्सनल वाहन लोन** १५७५६९००००७३८ बँकेच्या नावे वाळीव शाखेकडन दिली आहे. ज्याची २२.०४.२०२३ रोजीसचे थकीत २१,४४,०३३/- बँक या कर्ज/ तारणा विरुद्ध वेगळी कार्यवाही करीत आहे.)

बँक तारण धनको या नात्याने सदर ॲक्टच्या कलम २ (झेडडी) अंतर्गत उद्देश ठेऊन तुम्हाला सदर ॲक्टच्या कलम १३ (२) अंतर्गत सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत प्रदानाच्या तारखेपर्यंत एफपीसीएल सह क्रमांक २१२४६९००००१७९ अन्वये सदर रक्कम सह मासिक आधारे दर साल ११% दराने पुढील व्याज आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत तुमच्याकडून ०३.०५.२०२३ पासून ४% ओव्हरड्यु व्याज ची थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलावणे करीत आहे. कसूर केल्यास बँक तारण धनको या नात्याने कोणत्याही इतर हक्क आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता, पुढील कोणतीही सूचना न देता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत विहित खालील उपायांचा अवलंब करेल:

• वरील वर्णिलेल्या तारणमत्तांचा कब्जा घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी सदर मत्ता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरण करणे.

तारण मत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने तिचे हस्तांतरण करणे. बँकेद्वारे ताब्यात घेतलेल्या तारण मत्तेच्या व्यवस्थापनासाठी कोणाही व्यक्तीची नियुक्ती

करणे बँकेस भरणा करण्यास अशी व्यक्ती ज्यांनी तारण मत्ता संपादित केली आहे वा अशी व्यक्ती जिला तुम्ही थकबाकी देणे आहे वा अशी व्यक्ती जिच्याकडून तुम्हाला थकबाकी

येणे आहे त्यासंबंधी बँकेस लेखी स्वरुपात सूचित करणे आवश्यक आहे.

प्तदर ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सदर सूचनेत नमूद करण्यात आलेली तारण मत्ता बँकेच्या पर्वनियोजित लेखी संमतीशिवाय बँकेच्या हितसंबंधाला बाधा येऊ न देता कोणत्याही बाबतीत सदर सूचनेत उल्लेखित तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य स्वरुपात हस्तांतरण करू शकत नाही.

तुम्हाला याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(६) अंतर्गत सूचना देण्यात येते की, जर, सदर तारण मत्तेच्या मालकांकडून हस्तांतरण झाल्यास बँकेकडे तारण मत्तेच्या संदर्भात हस्तांतरण करण्याचे हस्तांतरिती या नात्याने सर्व अधिकारांवर वैध नामाधिकार देणे आवश्यक आहे. सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत तुम्ही बँकेच्या तुमच्यावरील सर्व देयाची परतफेड करण्यास कसूरवार ठरल्यास सूचना घ्यावी आणि बँक सदर ॲक्ट अंतर्गत उपायांची कार्यवाही करतील. तुम्ही पुढे त्यासंबंधी बँकेस सर्व रक्कम, आकार आणि करण्यात आलेल्या खर्चाचा भरणा करण्यास जबाबदार असाल. तुमचे लक्ष तारण मत्ता (तारण मिळकती) विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे. तारण मत्तेच्या विक्री प्रक्रियेतून थिकतांची वसुली न झाल्यास बँक तुमच्याकडून व्यक्तिगत थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करेल. त्यांच्या थकबाकीच्या वसुलीकरिता सदर सूचना बँकेकडे उपलब्ध असलेल्या हक्कांचा आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता निर्गमित करण्यात येत आहे.

सदर दिनांक, ०६ मे, २०२३

श्री. संदीप जयसिंग केलुसकर सहाय्यक उपाध्यक्ष (सरफैसी ॲक्ट अन्वये प्राधिकृत अधिकारी)

दि फेडरल बँक लि. करिता